

कर्जावरील सुधारीत व्याजदर

मा . संचालक मंडळ सभा दि . १० क्र० ४ क्र० २४ मधील ठाराव कमांक १३ नुसार कर्जावरील व्याजदरात बदल करण्यात आलेले आहेत . सदरचे सुधारीत व्याजदर दि . ०१ मे २०२४ पासुन वितरीत होणा-या व नव्याने मंजुर होणा या सर्व कर्जाना लागु राहतील .

अ ं	कर्जप्रकार	मार्जिन	द . सा . द . शे .
१	ग्रॅहबांधणी/ग्रॅहखेरेदी कर्ज रु . २५ लक्ष पर्यंतच्या कर्जास त्याहुन जास्त रकमेच्या कर्जास	ग्रेरेदी मुल्याच्या २०% दहा वर्षाहुन जुने घर असल्यास २५% ते ३०%	८ . ९०% ९ . ९०%
२	व्यावसायिक कर्ज स्थावर तारणावर क्रमशिनरी ग्रेरेदी हप्ते बंद कर्ज रु . पन्नास लाखांच्या आतील कर्ज रु . ५० लक्ष ते रु . एक कोटीच्या आतील <u>रु . एक कोटीपेक्षा जास्त रकम</u> सिबील स्कोर ७५० पेक्षा अधिक असल्यास व्याजदर १% कमी	स्थावर मिळकतीच्या बाजार मुल्याच्या ४०% मशिनरी ग्रेरेदीकरीता किंमतीच्या २५%	१३% १२ . ५०% १३%
३	दुकान खेरेदीकरीता व स्वयंरोजगार : चार्टर्ड अकौटंट/डॉक्टर्स कंपनी सेकेटरी/आर्किटेक्ट इ . करीता ऑफीस खेरेदीकरीता	ग्रेरेदी मुल्याच्या/सरकारी मुल्याच्या २५% ते ४०%	१२ . ५०%
४	बांधकाम व्यवसायाकरीता कर्ज	स्थावर मिळकतीच्या बाजार मुल्याच्या ५०%	१५% (रिबेट १%)
५	शैक्षणिक कर्ज : स्वतःच्या किंवा पाल्याच्या शिक्षणाकरीता	स्थावर मिळकतीच्या बाजार मुल्याच्या ४०% एकुण ग्रव्याच्या २५%	११%
६	स्थावर तारणावर नॉनप्रायॉरीटी कर्ज <u>ब्रोन अगेन्स्ट प्रॉपर्टी</u> सिबील स्कोर ७५० पेक्षा अधिक असल्यास व्याजदर १% कमी	स्थावर मिळकतीच्या बाजार मुल्याच्या ४०% ते ५०%	१४% (रिबेट १%)
७	विनातारणी कर्ज अ <u>१</u> जामिनकी क्र एल . आय . सी . तारण <u>१</u> रु . ५० <u>०००</u> क्र ते १ लक्ष पर्यंत व <u>१</u> अतिरिक्त स्थावर तारणावर रु . १ लक्ष व रु . ५ लक्ष पर्यंत कर्ज	एल . आय . सी . सरेंडर व्हॅल्युच्या २०% ते २५% स्थावर मिळकतीच्या बाजार मुल्याच्या ४०%	१६% १४%
८	सोनेतारण कर्ज अ <u>१</u> रु . २ लक्ष पर्यंत <u>१</u> २ महिने मुदत <u>१</u> <u>ब्रुलेट रिपेंट</u> व <u>१</u> रु . २ लक्षाहुन अधिक <u>ब्रप्टेबंदी कर्ज</u>	मुल्यांकनाच्या २५%	९ . ००%
	व <u>१</u> रु . २ लक्षाहुन अधिक <u>ब्रप्टेबंदी कर्ज</u>	मुल्यांकनाच्या २५%	९ . ५०%
९	एन . एस . सीक्रेल . आय . सी . तारण कर्जे		१३%

अ ं	कर्जप्रकार	मार्जिन	द . सा . द . शे .
१०	दुचाकी वाहन खरेदी	एक्स शोरूम किंमतीच्या १०%	३६ महिन्या पर्यंत : ११.५०% त्यापुढे ६० महिन्या पर्यंत : १२.५०%
११	वैयक्तिक वापराकरीता चार चाकी वाहन खरेदी	एक्स शोरूम किंमतीच्या ३०% एक्स शोरूम किंमतीच्या २०%	३६ महिन्या पर्यंत : ९% (प्रिवेट नाही) त्यापुढे ६० महिन्या पर्यंत : ११% (प्रिवेट १%)
१२	व्यावसायिक वापराकरीता : तीन चाकी क्र चार चाकी वाहन खरेदी	एक्स शोरूम किंमतीच्या २५%	३६ महिन्या पर्यंत : ११% त्यापुढे ६० महिन्या पर्यंत : १२%

रु.पाच लाखांवरील वाहन कर्जाकरीता अतिरिक्त तारण घ्यावे .

१३	अल्प मुदत कर्ज तात्पुरते ओळ्हर ड्राफ्ट इ.	स्थावर मिळकरीच्या वाजार मुल्याच्या २५% ते ४०%	नियमित व्याज दरापेक्षा २%जास्त
१४	मुदत ठेव तारण कर्ज [आपल्या बँकेतील ठेवीवरील] अ[स्वतःच्या ठेवींवर स्वतःकरीता कर्ज ब[त्रयीस्थ व्यक्तीच्या नावावरील ठेवींवरील कर्ज	ठेवतारण कर्जाकरीता ठेव रक्कमेच्या १०%मार्जिन ठेवतारण कॅश केडिटकरीता २०%मार्जिन ठेवतारण कर्जाकरीता ठेव रक्कमेच्या १०%मार्जिन ठेवतारण कॅश केडिटकरीता २०%मार्जिन	मुदत ठेव व्याज दरापेक्षा १%जास्त ठेवीवरील व्याज घेतअसल्यास ते व्याज परस्पर कर्ज खाती जमा करण्यात यावे . १३%

टीप :

- ❖ सोनेतारण कर्जासाठी बँकीगा बेसरेट प्रति १० ग्रॅम निव्वळ सोन्यास रु.६६०००क्रू गृहीत धरून त्यावर
रु.४५०००क्रू- कर्ज मंजुर करण्यात येईल . [दिनांक १०क्र०४क्र०२४ ठराव]०१३ नुसार]
- ❖ तेसेच कोणत्याही सोने तारण कर्जाची व्याजासह रक्कम एकुण सोने मुल्यांकनाच्या ७५% पेक्षा जास्त होणार
नाही याची दक्षता घेण्यात यावी .

[श्री. मनोज ल. जगदाळे]
मुख्य कार्यकारी अधिकारी

प्रत : सर्व शाखा
कर्ज विभाग व माहिती तंत्रज्ञान विभाग [मुख्यकचेरी]
मुख्य कचेरीकडील व्याजदर फाईल